

4, 8, 29, 9, 27, 21, 50, 5, 8, 6, 9, 9, 10, 1, 6, 9, 42, 10, 59, 31, 34, 12, 4, 6. Spr. (II) 5254 (Bhāg. P.). — 3) finden, bekommen, erlangen: उपसाद्य गुरौ वृत्तिम् Bhāg. P. 10, 43, 32.

— अभ्युप caus. gelangen zu, erreichen: आशापुरीमभ्युपसाद्य Verz. d. Oxf. H. 149, a, 26.

— समुप sich hinbegeben zu: स तं पञ्च समुपासदत् MBh. 14, 2898.

— नि, निषीदति, निषसाद, vedisch न्यषीदत् (nur dieses in der klass. Sprache) und न्यसीदत् u. s. w. VS. Prāt. 3, 58. P. 8, 3, 63. fg. 66, 118. fg. Vor. 8, 45, 107, 126. 1) niedersitzen auf (loc.), namentlich vom Sitzen des Hotar, sich setzen (von Menschen, Vögeln, Fröschen), sich legen

(von vierfüßigen Thieren, Schlangen); sich setzen so v. a. einsinken: बर्हिषि RV. 2, 36, 3, 4. डुरोणे 3, 1, 18. क्वातुषदने 2, 9, 1, 1, 177, 4. नि गावो गोष्ठे ब्रसदन् 191, 4. सीदन्ति क्वातो यज्ञाय 5, 11, 2. पर्वताः 6, 30, 3. 7, 70, 3. 10, 52, 1. तपसे 109, 4. ध्रुवो 9, 89, 5. दिवो नामा न्यसादि क्वातो 3, 4, 4, 4, 6, 2. नि पर्वतः सादि 2, 11, 8, 18. 7, 73, 2. VS. 11, 47. AV. 8, 9, 17.

सत्त्रम् ein Sattrā absitzen d. h. feiern 17, 1, 14. यस्माद्गीषा निषीदमि Ait. Br. 5, 27. TBh. 2, 2, 4, 4. Çat. Br. 2, 5, 2, 2. 3, 2, 4, 6. dat. inf. निषेदे RV. 1, 104, 1. — निषीदति M. 8, 11. Spr. (II) 6979. Rr. 1, 13 (फणी).

18 (भेकः). Vikr. 41 (तरोर्मूलाखवाले शिखी). निषीदत् RV. Prāt. 13, 2. निषीदियम् R. 5, 68, 37. निषीद Ragh. 1, 89. Daçak. 65, 21. निषीदत् Spr. (II) 4021. न्यषीदत् R. 2, 91, 38. Kathās. 18, 353. 45, 182. Bhāg. P. 3, 8, 21. न्यसीदत् (!) R. Gorr. 2, 100, 37. न्यसीदताम् (!) 3, 9, 21. निषसाद MBh. 1, 60, 7253. 3, 2337. 16752. R. 2, 97, 1. R. Gorr. 1, 34, 20. 4, 7, 13, 18, 25.

Bhāg. P. 4, 2, 7, 4, 24. 8, 24, 40. Pañkāt. 8, 18 (ed. orn. 4, 14, 16). निषेदतुः MBh. 1, 7717. R. 2, 91, 39. निषीदतुः (!) MBh. 3, 14450 (beide Ausgg.). निषेदुः 5, 6060. R. 1, 20, 14. R. Gorr. 1, 34, 19. 2, 100, 38. Spr. (II) 869.

निषेदुषी, निषेदुषः Ragh. 2, 6. Kumāras. 5, 12. Kathās. 25, 72. निषीदित्यपि Çatr. 14, 212. निषीदमान MBh. 3, 333. नैर्यथा पुरुषाक्रान्ता निषीदति महाजले versinken, untergehen Hariv. 11936. — 2) sich auf das Weib niederlassen: यस्य रोमशं निषेदुषो विवृण्वति RV. 10, 86, 16. — 3) setzen, act. med.: नि पृथिवीं सदेने समत्य RV. 3, 30, 9. क्वातोरमिं मनुष्या नि षेदुः 4, 6, 11. 7, 5, 3, 4. त्वामग्ने गुरुपतिं नि षेदिरे 5, 8, 2, 6, 13, 8. 8, 91, 18. 10, 21, 7. — 4) partic. a) निषतं und निषत P. 8, 2, 61. sitzend RV. 1, 58, 3. 68, 7. 70, 8. 146, 1. 3, 3, 2. — b) निषस्य a) sitzend, liegend (von vierfüßigen Thieren) Hariv. 4813. R. 2, 96, 14. Megh. 53.

79. Ragh. 1, 89, 2, 23. 4, 74. ऋङ्क 8, 42. Çāk. 144. कुसुमं (मधुकारी) 146. Spr. (II) 5560. Mārk. P. 21, 16. Bhāg. P. 4, 2, 8. Daçak. 67, 17. liegend von leblosen Dingen: उत्सङ्गनिषस्यन्वन् Kumāras. 4, 23. gelehnt an: तुरंगमस्कन्धनिषसदेह Ragh. 7, 44. 59, 9, 76. Vikr. 64, 12. — ß) abgesehen: ein Sattrā TS. 7, 3, 4, 1. worauf man gesessen hat: निषसे चासने दिव्ये R. 4, 34, 8. — Vgl. निषसक fg. und निषाद fg. — caus. act. med. niedersetzen, einsetzen RV. 3, 19, 5. ज्ञायो गृक्षु TS. 5, 3, 2, 2. क्वातोरम् RV. 3, 6, 3. 9, 9. 10, 7, 5. 52, 6. niedersitzen —, knien lassen: निषादितो गजवधुः Mālatim. 91, 9. Vgl. निषादित.

— अधिनि sich niederlassen in (loc.): व्यौमन्यस्मिन्देवा अधि विष्वे निषेदुः RV. 1, 164, 39.

— अभिनि sich niederlassen um (acc.): यः पञ्च चर्षणीरुभि निषसाद देमै दमे RV. 7, 13, 2. घृतं त्वाभि नि षीदेम (sonst im RV. nur सदेम) भूमै

um das Ghrīa mögen wir auf dir umher uns sammeln AV. 12, 1, 29.

— उपनि sich nahen, sich machen an (acc.): तपौ दीतामुपनिषेदुः AV. 19, 41, 4. अग्निम् Kauç. 72. घृतं तन्वानानृषीन्वन्धर्वा उपनिषेदुः Çat. Br. 11, 2, 8, 7. — Vgl. उपनिषद् fg.

— परिनि ringsum sitzen, — sich aufhalten: परि स्पशो नि षेदिरे RV. 1, 25, 13. 4, 56, 7. 7, 1, 11. क्तिरण्ययात्परि योनेर्निषय 2, 35, 10. परि कोशाम् 9, 87, 1.

— विनि sich getrennt setzen: पञ्चधा TS. 7, 3, 8, 4.

— संनि sich zusammensetzen AV. 4, 16, 2. niedersitzen: षीदतुः (so beide Ausgg.) MBh. 1, 8077. संन्यषीदम् (so ed. Bomb. st. संन्यसीदम् der ed. Calc.) 5, 7177. षीदताम् 13, 4682. षीदत med. 7, 4671. संनिषस्य niedersitzend 8, 2999 (संनिषेद्य ed. Bomb. संनिषस्य = अक्सन्न Nilak.). R. Gorr. 1, 52, 3.

— परि, षसाद P. 8, 3, 118, Schol. 1) umsitzen, umlagern: ऊर्वं गव्यम् RV. 4, 2, 17. उषासम् 3, 11. 7, 4, 6. 10, 99, 3. AV. 6, 76, 1. Kauç. 50. — 2) Schaden nehmen: सो ऽनर्थः (wohl न सो ऽर्थः zu lesen) परिषीदति, मनस्तत्परिषीदति MBh. 12, 9128. न सो ऽर्थः परिषीदति 10987. षीदति ed. Calc. überall. — partic. परिषन्न (!) etwa verloren gegangen oder übergangen AV. Prāt. 4, 126, Schol. — Vgl. परिषद् fg.

— प्र 1) klar —, hell —, heiter (auch in übertr. Bed.) werden: वारि प्रसीदति Spr. (II) 4369. Ragh. 4, 21. दिशः प्रसेदुः 3, 14. R. 6, 92, 81. आशाः सर्वाः प्रसेदिरे Hariv. 8298. प्रसेदुश्च दिशः सर्वा अभांसि च मनांसि च Bhāg. P. 3, 24, 8. चेतः प्रसीद klar werden, sich von aller Aufregung frei machen, heiter und ruhig werden Spr. (II) 1450. Bhāg. P. 1, 2, 19.

मनः प्रसीदति 2, 1, 19. येनात्मा सुप्रसीदति 4, 1, 11. 2, 5, 6. सबाह्यात्तः करणो ममांतरात्मा Çāk. 98, 21. fg. अंतरात्मा लोकश्च Jāgñ. 3, 220. प्रसीदति नराणां च स्वरवर्णमनांसि MBh. 12, 2678. तत्रभावः प्रसीदति klar —, deutlich werden Kathop. 6, 13. तन्निष्ठस्य हि शास्त्रार्थाः प्रसीदति Kām. Niris. 1, 20. heiter —, guter Laune werden, seine gute Stimmung gegen Jmd (gon.) äussern, Jmd seine Gewogenheit an den Tag legen (von Menschen und Göttern und vom Schicksal), Gnade ergehen lassen, gnädig sein: (अशनम्) दृष्ट्वा हृष्येत्प्रसीदेच्च M. 2, 54. Spr. (II) 3730 (Gegens. प्रकुप). 4088. Mālatim. 46, 12. प्रसीद देवेश Bhāg. 11, 25. 31. MBh. 1, 1259.

3, 1860 (तत्प्रसीद mit der ed. Bomb. zu lesen). 2529. 12015. 12768. 3, 7072 (मा mit der ed. Bomb. zu lesen). R. 2, 64, 18. Kumāras. 3, 9. Çāk. 110, 13. Vikr. 39. Webber, Rāmat. Up. 288. 357. Kṛṣṇāg. 290. fg. Spr. (II) 2036. Daçak. 85, 9. Sarvadarçanas. 57, 15. Bhāg. P. 3, 13, 47. 8, 21, 24. प्रसीदस्व MBh. 1, 4700. 5, 370. mit infin. geruhen Ragh. 2, 45. 6, 64.

— 2) gut von Statten gehen, gelingen: क्रिया हि वस्तूपकृता प्रसीदति Ragh. 3, 29. — 3) beruhigen: अग्निंशात्तान् Ait. Br. 3, 35. — 4) partic. a) प्रसतं befriedigt RV. 5, 60, 1. — b) प्रसन्न klar AK. 1, 2, 2, 14. 3, 4, 8, 31. Med. n. 86. Wasser MBh. 3, 2511. R. 2, 68, 15. 4, 13, 5. 5, 31, 3 (सु°). 6, 112, 74. Suçr. 1, 20, 11. Megh. 41. Kumāras. 7, 74. Çāk. 117. Brahma-P. in LA. (III) 52, 4. रस Saft Spr. (II) 532. तीर्थ R. 1, 2, 6. शशिमपडल Spr. (II) 4900. प्रसन्नात्मा सोमः MBh. 1, 1145. नभस् 6174. Varāh. Bhṣ. S. 31, 5. Sonnenstrahlen 30, 10. ein Komet 11, 8. दृष्टि Auge MBh. 3, 16858. षाः पावकः 6, 133. तेजस् Suçr. 1, 43, 15. मणि Spr. (II) 5427.

वर्षा (मणि) R. 5, 36, 4. मुखवर्षा 4, 3, 26. प्रसन्नाय mit blanker Spitze: